



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ३]

बुधवार, जानेवारी १७, २०२४/पौष २७, शके १९४५

[पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२,
दिनांक १७ जानेवारी २०२४.

अधिसूचना

क्रमांक गानाब-२७१९/प्र.क्र. २४/२९.—मौजे “चौगुलेमळा” या गावाचे नाव बदलून ते “भैरवनाथनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र क्रमांक ११/३२/२०२३-M & G, दिनांक १३ डिसेंबर, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मौजे “चौगुलेमळा” या गावाचे नाव बदलून ते “भैरवनाथनगर” असे करण्यात यावे.

२. सर्व संबंधितांनी वरील बदलाची नोंद आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये खालीलप्रमाणे घ्यावी :—

Devanagari (Marathi)	Devnagri (Hindi)	Roman
भैरवनाथनगर	भैरवनाथनगर	BHAIRAVNATHNAGAR

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रो. दि. कदम-पाटील,
शासनाच्या उप सचिव.

क्रमांक: गानाब-२७१९/प्र.क्र.२४/जपुक (२९),
सामान्य प्रशासन विभाग,
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक : १७ जानेवारी, २०२४.

प्रति,

१. राज्यपाल यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
४. प्रधान सचिव (र. व का.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
५. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- ७.* सचिव, भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली ११० ००१,
- ८.* सचिव, भारत सरकार, शिक्षण व युवक सेवा मंत्रालय, नवी दिल्ली,
- ९.* सचिव, भारत सरकार, रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड), TG-IV सेक्शन, रेल भवन, नवी दिल्ली ११० ००१,
- १०.* सचिव, भारत सरकार, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, एसएमपी डिक्कीजन, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली ११० ०१६,
- ११.* महासंचालक, डाक आणि तार विभाग, नवी दिल्ली,
- १२.* संचालक, सर्वेक्षण, भारत सरकार, दक्षिण मध्य सर्कल, ३-५२६/३८, बर्कतपुरा, पोस्ट बॉक्स नं. १२६६, हैद्राबाद ५०० ०२७,
- १३.* सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया, सर्व्हे ऑफ इंडिया, पो.बॉ.नं.३७, हाथीबारकाला इस्टेट, डेहराडून २४८००१ (उत्तराखंड),
- १४.* दि डायरेक्टर, मॅप डिक्कीजन, सर्व्हे ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स नं.२८, हाथीबारकाला इस्टेट, डेहराडून २४८००१ (उत्तराखंड),
- १५.* दि डायरेक्टर, सर्व्हे ऑफ इंडिया, महाराष्ट्र आणि गोवा, जिओ-स्पेशियल डाटा सेंटर, फुले नगर, आळंदी रोड, पुणे ४११ ००६ (महाराष्ट्र),
- १६.* दि डायरेक्टर, नार्थन प्रिटींग ग्रुप, सर्व्हे ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स नं.२८, हाथीबारकाला इस्टेट, डेहराडून २४८००१ (उत्तराखंड),
- १७.* दि डायरेक्टर, स्पेशलाईज्ड झोन, सर्व्हे ऑफ इंडिया, ब्लॉक ६, पोस्ट बॉक्स नं.२००, हाथीबारकाला इस्टेट, डेहराडून २४८००१ (उत्तराखंड),
- १८.* सचिव, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, प्लॅनिंग डिक्कीजन, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली ११० ००१,
- १९.* दि जनरल मॅनेजर, सेंट्रल रेल्वे, सी.एस.टी, मुंबई ४०० ००१,
- २०.* दि जनरल मॅनेजर, वेस्टर्न रेल्वे, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०,
- २१.* दि पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जी.पी.ओ., मुंबई ४०० ००१,
- २२.* दि डायरेक्टर, सेंट्रल सर्कल सर्व्हे ऑफ इंडिया, जबलपूर, मध्य प्रदेश,
- २३.* दि डायरेक्टर, वेस्टर्न सर्कल, सर्व्हे ऑफ इंडिया, अबू (राजस्थान),
- २४.* मुख्य लेखापाल, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई,
२५. सर्व मंत्रालयीन विभाग व त्या विभागांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुख,

२६. सर्व विभागीय आयुक्त,
२७. जिल्हाधिकारी, सातारा (त्यांना आदेशित करण्यात येते की, आवश्यक त्या बदलाच्या नोंदी त्यांच्या कार्यालयांच्या अधिपत्याखालील सर्व अभिलेखांमध्ये घेण्यात आलेल्या आहेत, याची कृपया खात्री करावी.),
२८. सर्व जिल्हाधिकारी,
२९. सर्व आयुक्त, महानगरपालिका,
३०. सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,
३१.* महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,
३२.* प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
३३.* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
३४.* प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त कार्यालय, मंत्रालया समोर, मादाम कामा मार्ग, मुंबई,
३५.* प्रधान सचिव/सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
३६.* महाप्रबंधक, दक्षिण मध्य रेल्वे, सिंददराबाद (आंध्र प्रदेश),
३७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई - ३२ (यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिद्धी पत्रक निर्गमित करावे व आवश्यक ती प्रसिद्धी द्यावी),
३८. निवड नस्ती/सामान्य प्रशासन विभाग/जपुक (२९),

* पत्राद्वारे.

र. रा. पेटकर,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
dated the 17th January 2024.

NOTIFICATION

No. Ganab-2719/C.R.24/29.—The Ministry of Home Affairs, Government of India *vide* its letter No. 11/32/2023-M&G, dated 13th December, 2023, has approved the proposal of the Government of Maharashtra, for changing the name of village “**Chaugulemala**” to “**Bhairavnathnagar**”. The Government of Maharashtra is hereby pleased to direct that the name of the village “**Chaugulemala**”, Taluka Karad, District Satara, Maharashtra State should be changed as “**Bhairavnathnagar**” (भैरवनाथनगर), Taluka Karad, District Satara, Maharashtra State.

2. The necessary changes should be carried out in the Government records of the State by all concerned as shown in the following statement :—

Devanagri (Marathi)	Devnagri (Hindi)	Roman
भैरवनाथनगर	भैरवनाथनगर	BHAIRAVNATHNAGAR

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. D. KADAM-PATIL,
Deputy Secretary to Government.

No. Ganab-2719/C.R.24/ 29
General Administration Department,
Hutatma Rajguru Chowk,
Madam Cama Marg,
Mantralaya, Mumbai-400 032.
Date : 17th January 2024.

To,

- 1 The Principal Secretary to the Hon. Governor of Maharashtra, Mumbai,
- 2 The Additional Chief Secretary to the Hon. Chief Minister, Maharashtra,
Mantralaya, Mumbai,
- 3 The Secretary to the Hon. Deputy Chief Minister, Maharashtra, Mantralaya,
Mumbai,
- 4 Chief Secretary, Government of Maharashtra, Mantralaya, Mumbai,
- 5 Additional Chief Secretary (O & M), General Administration Department,
Mantralaya, Mumbai,
- 6 Additional Chief Secretary/ Principal Secretary/ Secretaries,
All Mantralaya Administrative Department, Mantralaya, Mumbai,
- 7 The Private Secretary/Personal Assistants to all Ministers, Mantralaya,
Mumbai,
- 8* The Secretary to the Government of India, Ministry of Home Affairs,
New Delhi 110 001,
- 9* The Secretary, to the Government of India, Ministry of Education and Youth
Services Department, New Delhi,
- 10* The Secretary to the Government of India, Ministry of Railways (Railway
Board), TG-IV Section, Rail Bhavan, New Delhi 110 001,
- 11* The Secretary, Ministry of Science & Technology, Department of Science and
Technology, SMP Division, Technology Bhavan, New Mehrauli Road,
New Delhi 110 016,
- 12* The Director General of Posts and Telegraphs, New Delhi,
- 13* The Director, South Central Circle, Survey of India, 3-526/38, Barkatpura,
Post Box No. 1266, Hyderabad 500 027,
- 14* The Surveyor General of India, Post Box No. 37, Hathibarkala Estate,
Dehradun (Uttarakhand) 248 001,
- 15* The Director, Map Publication (Northern Printing Group), Survey of India,
Post Box No. 28, Hathibarkala Estate, Dehradun 248 001 (Uttarakhand),
- 16* The Director, National Geospatial Data Centre, Block-6, Hathibarkala Estate,
Post Box No.200, Dehradun 248 001, (Uttarakhand),
- 17* The Director, Maharashtra and Goa, Geo-spatial Data Centre,
Phule Nager Alandi Road, Pune 411 006, (Maharashtra),
- 18* The Director, Northern Printing Group, Survey of India, Post Box No. 28,
Hathibarkala Estate, Dehradun 248 001 (Uttarakhand),
- 19* The Director, Specialized Zone, Survey of India, Block 6, Post Box No. 200,
Hathibarkala Estate, Dehradun 248 001 (Uttarakhand),
- 20* The Secretary, Ministry of Communication & IT, Department of Posts,
Planning Division, Sansad Marg, New Delhi 110 001,
- 21* The General Manager, Central Railway, C.S.T. Mumbai 400 001,
- 22* The General Manager, Western Railway, Churchgate, Mumbai 400 020,
- 23* The Post Master General, Maharashtra Circle, G.P.O., Mumbai 400 001,

- 24* The Director, Central Circle, Survey of India, Jabalpur, Madhya Pradesh,
25* The Director, Western Circle, Survey of India, Abu (Rajasthan),
26* The Chief Accountant, Reserve Bank of India, Mumbai,
27 All Departments of Mantralaya and All other Heads of Departments/
Head of offices under the several Departments,
28 All Divisional Commissioners,
29 The District Collector, Satara (He is requested kindly to confirm that necessary
entries have been carried out in the relevant Government record),
30 All District Collector,
31 All Municipal Commissioners,
32 All Chief Executive Officer to Zilla Parishads,
33* The Registrar General, High Court, Mumbai/ Aurangabad & Nagpur Bench,
34* The Prothonotary and Senior Master, Original Side, High Court, Mumbai,
35* The Registrar, High Court Appellate Side, High Court, Mumbai,
36* The Registrar, Office of the Lokayukta and Upalokayukta, Opp. Mantralaya,
Madam Cama Road, Mumbai,
37* The Principal Secretary/Secretary Maharashtra Legislature Secretariat,
Mumbai,
38* The General Manager, South Central Railway, Secunderabad (Telangana),
39 The Director General, Information and Public Relation, Mantralaya, Mumbai
(He is requested to issue necessary Press Note and to give vide publicity),
40 Select file (G.A.D.-29), Mantralaya, Mumbai,

* By letter.

R. R. PETKAR,
Under Secretary to Government of Maharashtra.